

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: रावापु-१०१५/प्र.क्र.११६/२०१५/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२

तारीख: ५ फेब्रुवारी, २०१६

वाचा -

- १) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.रावापु १०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३,
दि.१० सप्टेंबर, २०१२
- २) मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्र.रावापु १०१४/प्र.क्र.२३/२०१४/भाषा-३,
दि.१० सप्टेंबर, २०१४

प्रस्तावना -

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०१४ या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या / प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास दि. १० सप्टेंबर, २०१२ च्या शासन निर्णयानुसार स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०१४ जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय -

सन २०१४ या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या / प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परीक्षण समितीच्या निकालपत्रानुसार सदर पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ३१ लेखक/ साहित्यिकांची नांवे सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रातील यादीप्रमाणे जाहीर करण्यास व सदर पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या साहित्यिकांना, संदर्भाधीन दि.१० सप्टेंबर, २०१२ च्या शासन निर्णयानुसार संबंधित पुरस्कार प्रदान करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार - २०१४ करीता प्रदान करावयाच्या पुरस्काराची रोख रक्कम संदर्भाधीन दि.१० सप्टेंबर, २०१२ च्या शासन निर्णयातील जोडपत्र -१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (रुपये एक लक्ष फक्त) व कमीत कमी रु.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) असेल. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. सदर पुरस्काराच्या यादीमध्ये कोणत्या वाङ्मय प्रकारास कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्याचे नांव, तसेच संबंधित लेखकाचे, पुस्तकाचे व प्रकाशन संस्थेचे नांव आणि पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आली आहे.

३. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिका-यास या बाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

४. या प्रित्यर्थ होणारा खर्च “मागणी क्र. झेडएफ -०२, २२०५-कला व संस्कृती-००-१०२ कला व संस्कृती प्रचालन ०१ (योजनेतर योजना) (०१)(०३)-उत्तम पुस्तकांना उत्तेजन (२२०५ ३१९९) ५० इतर खर्च (योजनेतर) ” या लेखाशिर्षाखाली सन २०१५-२०१६ या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२०५१४५३३४२१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
४. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
५. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
६. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
८. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
९. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१०. संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
११. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१२. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१३. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,

१४.भाषा - ३ (संग्रहार्थ).

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी :-

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई,

यांना विनंती करण्यात येते की, प्रस्तुत माहिती सर्व वृत्तपत्रात तसेच राज्य शासनाच्या सर्व प्रसिध्दी माध्यमाद्वारे प्रसिध्द करावी.

वि व र ण प त्र

शासन निर्णय क्रमांक - रावापु-१०१५/प्र.क्र.११६/२०१५/भाषा-३, दिनांक ५ फेब्रुवारी, २०१६ चे सहपत्र
सन २०१४ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी
पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी

(रक्कम रुपये)

अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
१.	प्रौढ वाङ्मय - काव्य	कवी केशवसूत पुरस्कार	१,००,०००/-	मनोहर जाधव	तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात	ग्रंथाली, मुंबई
२.	प्रथम प्रकाशन - काव्य	बहिणाबाई चौधरी पुरस्कार	५०,०००/-	विनायक येवले	ठसे बदललेल्या मुक्कामावरून	काव्याग्रह प्रकाशन, वाशिम
३.	प्रौढ वाङ्मय - नाटक / एकांकिका	राम गणेश गडकरी पुरस्कार	१,००,०००/-	प्रा.मधू पाटील	कामस्पर्शिता पाच एकांकिका	नीहारा प्रकाशन, पुणे
४.	प्रथम प्रकाशन - नाटक / एकांकिका	विजय तेंडूलकर पुरस्कार	५०,०००/-	शिफारस नाही	शिफारस नाही	शिफारस नाही
५.	प्रौढ वाङ्मय - कादंबरी	हरी नारायण आपटे पुरस्कार	१,००,०००/-	राजन खान	रजेहो उर्फ मुद्दाम भरकटलेली कथा	मैत्रेय प्रकाशन, मुंबई
६.	प्रथम प्रकाशन - कादंबरी	श्री. ना. पेंडसे पुरस्कार	५०,०००/-	व्यंकट पाटील	घात	कुलस्वामिनी प्रकाशन, डोंबिवली
७.	प्रौढ वाङ्मय - लघुकथा	दिवाकर कृष्ण पुरस्कार	१,००,०००/-	विनिता ऐनापुरे	कथा तिच्या	नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
८.	प्रथम प्रकाशन - लघुकथा	ग. ल. ठोकळ पुरस्कार	५०,०००/-	मनस्विनी लता रवीन्द्र	ब्लॉगच्या आरशापल्याड	शब्द पब्लिकेशन, मुंबई
९.	प्रौढ वाङ्मय - ललितगद्य (ललित विज्ञानासह)	अनंत काणेकर पुरस्कार	१,००,०००/-	अमृता सुभाष	एक उलट... एक सुलट	राजहंस प्रकाशन, प्रा.लि.पुणे

शासन निर्णय क्रमांक - रावापु-१०१५/प्र.क्र.११६/२०१५/भाषा-३, दिनांक ५ फेब्रुवारी, २०१६ चे सहपत्र
सन २०१४ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी
पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी

(रक्कम रुपये)

अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
१०.	प्रथम प्रकाशन- ललितगद्य	ताराबाई शिंदे पुरस्कार	५०,०००/-	रवी अभ्यंकर	पन्नाशीचा भोज्या	मौज प्रकाशन गृह, मुंबई
११.	प्रौढ वाङ्मय - विनोद	श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार	१,००,०००/-	मंगला गोडबोले	ऋतु हिरवट	उत्कर्ष प्रकाशन, पुणे
१२.	प्रौढ वाङ्मय - चरित्र	न. चिं. केळकर पुरस्कार	१,००,०००/-	प्रा.निलकंठ पालेकर	ज्ञानसूर्य डॉ.डी.वाय.पाटील	प्रा.श्री.निलकंठ रामचंद्र पालेकर
१३.	प्रौढ वाङ्मय - आत्मचरित्र	लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार	१,००,०००/-	म.सु.पाटील	लांबा उगवे आगरी	ग्रंथाली,मुंबई
१४.	प्रौढ वाङ्मय - समीक्षा / वाङ्मयीन संशोधन / सौंदर्यशास्त्र / ललितकला आस्वादपर लेखन	श्री. के. क्षीरसागर पुरस्कार	१,००,०००/-	यशोदा भागवत	ग्राफिक डिझाइनचं गारुड	मौज प्रकाशन गृह, मुंबई
१५.	प्रथम प्रकाशन - समीक्षा / सौंदर्यशास्त्र	रा. भा. पाटणकर पुरस्कार	५०,०००/-	शिफारस नाही	शिफारस नाही	शिफारस नाही
१६.	प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र /समाजशास्त्र	डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार	१,००,०००/-	विजय नाईक	साऊथ ब्लॉक दिल्ली शिष्टाईचे अंतरंग	रोहन प्रकाशन, पुणे

<p>शासन निर्णय क्रमांक - रावापु-१०१५/प्र.क्र.११६/२०१५/भाषा-३, दिनांक ५ फेब्रुवारी, २०१६ चे सहपत्र सन २०१४ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी</p>						
(रक्कम रुपये)						
अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
१७.	प्रौढ वाङ्मय - इतिहास	शाहू महाराज पुरस्कार	१,००,०००/-	डॉ.माया पाटील (शहापूरकर)	मंदिर -शिल्पे मराठवाड्यातील काही शिल्प आणि मंदिर स्थापत्य	ग्रंथाली, मुंबई
१८.	प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र / व्याकरण	नरहर कुरुंदकर पुरस्कार	१,००,०००/-	डॉ.सुधीर रा.देवरे	अहिराणीच्या निमित्ताने : भाषा	पद्मगंधा प्रकाशन, पुणे
१९.	प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)	महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार	१,००,०००/-	डॉ.निवास पाटील	शोध देवकणाचा	कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
२०.	प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह	वसंतराव नाईक पुरस्कार	१,००,०००/-	गजेंद्र प्रभाकर बडे	योजनांची विकासगंगा भाग :१ शेतीच्या योजना	सार्थसंकेत प्रकाशन, पुणे
२१.	प्रौढ वाङ्मय - दलित साहित्य	लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार	१,००,०००/-	शिफारस नाही	शिफारस नाही	शिफारस नाही
२२.	प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन	सी. डी. देशमुख पुरस्कार	१,००,०००/-	डॉ.जे.के.पवार	अर्थायन	राज प्रकाशन , कोल्हापूर
२३.	प्रौढ वाङ्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्र	ना. गो. नांदापूरकर पुरस्कार	१,००,०००/-	राजीव साने	गल्लत गफलत गहजब	राजहंस प्रकाशन प्रा. लि.पुणे

शासन निर्णय क्रमांक - रावापु-१०१५/प्र.क्र.११६/२०१५/भाषा-३, दिनांक ५ फेब्रुवारी, २०१६ चे सहपत्र सन २०१४ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी (रक्कम रुपये)						
अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
२४.	प्रौढ वाङ्मय - शिक्षणशास्त्र	कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार	१,००,०००/-	मंगला कुलकर्णी	शिक्षणातून स्वयंपूर्णतेकडे	अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर
२५.	प्रौढ वाङ्मय - पर्यावरण	डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार	१,००,०००/-	संतोष शिंदे	विज्ञानाधारित निसर्ग संवर्धन-संरक्षण	परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे
२६.	प्रौढ वाङ्मय - संपादित / आधारित	रा. ना. चव्हाण पुरस्कार	१,००,०००/-	संपा.अरुणा ढेरे	स्त्री-लिखित मराठी कथा (१९५० ते २०१०)	पद्मगंधा प्रकाशन, पुणे
२७.	प्रौढ वाङ्मय - अनुवादित	तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार	१,००,०००/-	अनु.वर्षा गजेंद्रगडकर	दोन क्षितीजे	अभिजित प्रकाशन, पुणे
२८.	प्रौढ वाङ्मय - संकीर्ण (क्रीडासह)	भाई माधवराव बागल पुरस्कार	१,००,०००/-	सुकन्या आगाशे	मागोवा मिथकांचा	पद्मगंधा प्रकाशन, पुणे
२९.	बालवाङ्मय - कविता	बालकवी पुरस्कार	५०,०००/-	शं.ल.नाईक	माकडोबाची वरात	रजत प्रकाशन, औरंगाबाद
३०.	बालवाङ्मय - नाटक व एकांकिका	भा. रा. भागवत पुरस्कार	५०,०००/-	शिफारस नाही	शिफारस नाही	शिफारस नाही
३१.	बालवाङ्मय - कादंबरी	साने गुरुजी पुरस्कार	५०,०००/-	सुरेश वांदिले	बेअर्ड काका	कनक बुक्स, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे

शासन निर्णय क्रमांक - रावापु-१०१५/प्र.क्र.११६/२०१५/भाषा-३, दिनांक ५ फेब्रुवारी, २०१६ चे सहपत्र
सन २०१४ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी
पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी

(रक्कम रुपये)

अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
३२.	बालवाङ्मय कथा (छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह)	राजा मंगळवेढेकर पुरस्कार	५०,०००/-	भा.ल.महाबळ	चोरानं खोकला नेला!	माणिक प्रकाशन, कोल्हापूर
३३.	बालवाङ्मय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)	यदुनाथ थत्ते पुरस्कार	५०,०००/-	मंगला नारळीकर	गणित गप्पा भाग एक	राजहंस प्रकाशन प्रा.लि.पुणे
३४.	बालवाङ्मय - संकीर्ण	ना. धो. ताम्हणकर पुरस्कार	५०,०००/-	डॉ.भगवान अंजनीकर	कुशल सारथी - नरेंद्र मोदी	निर्मल प्रकाशन, नांदेड
३५.	सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार	सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार	१,००,०००/-	स्मिता भागवत	सावन घन बरसे	ग्रंथाली, मुंबई
